

महाराष्ट्र विधानसभा
तिसरे अधिवेशन, २०२२

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी
गुरुवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२२ / भाद्रपद ३, १९४४ (शके)

- (१) मुख्यमंत्री
- (२) उप मुख्यमंत्री
- (३) सांस्कृतिक कार्य मंत्री
- (४) ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री
- (५) कामगार मंत्री
- (६) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री
- (७) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकास मंत्री

यांचे प्रभारी विभाग

प्रश्नांची एकूण संख्या - ३३

खापरदरी ते सावरगाव कान्होबा (ता. मानोरा, जि. वाशिम) येथील नादुरुस्त असलेल्या
रस्त्याचे आणि पुलाचे बांधकाम करणेबाबत

- (१) * ४६७५७ श्री.राजेंद्र पाटणी (कारंजा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) खापरदरी ते सावरगाव कान्होबा (ता. मानोरा, जि. वाशिम) या जवळपास पाच किलोमीटर अंतर असलेल्या व पूर्णपणे नादुरुस्त असलेल्या रस्त्याचे आणि पुलाचे बांधकाम करणेबाबत नागरिकांनी माहे नोव्हेंबर, २०२१ मध्ये व तदनंतर लेखी निवेदन देऊनही जिल्हा परिषद तसेच शासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे माहे, जून २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, त्यामध्ये काय आढळून आले, तद्अनुषंगाने सदर रस्त्याचे व पुलाचे बांधकाम करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश महाजन : (१) होय, हे खरे आहे.

सावरगाव ते खापरदरी रस्ता हा ग्रामीण मार्ग ५५ या दर्जाचा असून त्याची लांबी ४.२० कि.मी. एवढी आहे.

सदर रस्त्याची व त्यावरील पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

(२) सदर रस्त्याचे व त्यावरील पुलाचे कामे रस्ते व पुल दुरुस्तीच्या योजनांमध्ये जिल्हा परिषदेद्वारे प्रस्तावित करण्यात येत असून निर्धीच्या उपलब्धतेनुसार रस्ता व पुल दुरुस्त करण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**दक्षिण मुंबईतील बोहरी मोहल्ला, भेंडीबाजार येथील इमारतीचे
बांधकाम सुरू असताना लिफ्ट कोसळून झालेली दुर्घटना**

(२) * ४५१७६ श्रीमती यामिनी यशवंत जाधव (भायखळा) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दक्षिण मुंबईतील बोहरी मोहल्ला, भेंडीबाजार येथील एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना लिफ्ट कोसळून झालेल्या अपघातात एका मजुराचा मृत्यू व एक मजूर गंभीर जखमी झाल्याचे दिनांक ७ जून, २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यामध्ये काय आढळून आले तद्अनुषंगाने मृत कामगाराच्या कुटुंबियांना व जखमींना आर्थिक मदत देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. सुरेश (भाऊ) खाडे : (१) होय, हे खरे आहे.

(२) मे. सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट, क्लस्टर-१, बोहरी मोहल्ला, भेंडी बाजार, मुंबई-४०० ००९ या ठिकाणी इमारतीचे बांधकाम चालू असताना दिनांक ०६/०६/२०२२ रोजी दुपारी २.०० वाजता लिफ्टची तार तुटल्यामुळे ०२ कामगार लिफ्टसह खाली पडले. त्यामध्ये मोहम्मद विश्वरवी अब्दुलहै सय्यद, वय २२ वर्षे या बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला असून करीमूल एलियास विपुल खान वय २२ वर्षे हा कामगार किरकोळ जखमी झालेला आहे.

मे.सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (मुख्य मालक) यांना इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ अंतर्गत दि.१६/०६/२०२२ रोजी निरीक्षण शोरे पारित करून तदनंतर दि.२०/०६/२०२२ रोजी कामबंद आदेश बजाविण्यात आले आहेत. त्याबाबत सर जे.जे.मार्ग, पोलीस ठाणे भायखळा येथे गुर.क्र.४४१/२०२२ व ४४२/२०२२ अन्वये दि.०७/०६/२०२२ रोजी प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आलेला आहे.

व्यवस्थापनातर्फे सय्यद अली मोहम्मद अब्दुल वय २२ वर्षे या मृत कामगाराच्या कुटुंबियांस रु.७,००,०००/- इतकी रक्कम नुकसान भरपाईपोटी देण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सिरोंचा (जि.गडचिरोली) तालुक्यात “माझी कन्या भाग्यश्री” योजनेसाठी अनुदान देण्याबाबत.

(३) * ४८८२८ श्री.रईस शेख (भिवंडी पूर्व) : सन्माननीय महिला व बालविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात महिला व बालकल्याण विभागांतर्गत केंद्र शासन पुरस्कृत ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना मुलींच्या जन्मदरात वाढ करणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, स्त्री-भ्रुण हत्या रोखणे तसेच मुलींचे शिक्षण व आरोग्याचा दर्जा वाढविण्यास प्रोत्साहन देण्याच्या उदात्त हेतूने राबविण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सिरोंचा (जि.गडचिरोली) तालुक्यात संबधित विभागामार्फत अनुदान वाटप होत नसल्याने सदर योजना बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे दिनांक १ एप्रिल २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार उक्त तालुक्यातील योजनेसाठी अनुदानाचे सत्वर वाटप करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. मंगलप्रभात लोढा : (१) माझी कन्या भाग्यश्री ही राज्य शासनाची योजना असून सदर योजना मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी राबविण्यात येत आहे.

(२) हे खरे नाही.

सिरोंचा प्रकल्पांतर्गत एकूण ३६ प्रस्तावापैकी ३३ लाभार्थ्यांना मुदतठेव प्रमाणपत्र (FD) देण्यात आले आहे व उर्वरित ३ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मुदतठेव प्रमाणपत्र (FD) तयार करण्याकरीता बँकेला सादर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही योजना नियमित सुरु असून लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.

(३) पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव मागवून बँकेकडून मुदतठेव प्रमाणपत्र (FD) तयार करून लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील सर जे.जे. महाविद्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती प्रलंबित असल्याबाबत.

(४) * ४४५६६ श्री.सुनील राणे (बोरीवली), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्री.सुभाष देशमुख (सोलापूर दक्षिण), श्री.नितेश राणे (कणकवली), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील सर जे.जे. महाविद्यालयाच्या आवारातील प्राध्यापक व शिक्षकांच्या जीर्ण निवासी इमारतीच्या दुरुस्तीचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच, सदर रुग्णालयाच्या आवारातील ४२ एकर भूखंडावर अतिविशेषोपचार रुग्णालय बांधण्यास सन २०१९ मध्ये मान्यता मिळालेल्या प्रकल्पाचे काम अजूनही सुरु झाले नसल्याचे माहे एप्रिल २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकल्पासाठी वैद्यकीय शिक्षण व संचालनालयाने सुमारे ६५९ कोटी निधी शासनाकडे प्रस्तावित केला असताना सार्वजनिक बांधकाम विभाग व सचिव समितीने प्रस्तावित केलेल्या ७७८ कोटी ६५ लाख २० हजार एवढ्या रकमेला मान्यता दिली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त महाविद्यालयाच्या आवारातील प्राध्यापक व शिक्षकांच्या जीर्ण निवासी इमारतीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याबाबत तसेच अतिविशेषोपचार रुग्णालय प्रकल्पाचे काम सत्वर सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश महाजन : (१) होय.

(२) नाही.

(३) होय.

(४) महाविद्यालयाच्या परिसरातील इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी २०२२-२३ या वित्तीय वर्षात मंजूर अनुदानाव्यतिरिक्त पुरवणी मागणीव्दारे अनुदान मंजूर करण्याचे प्रस्तावित आहे. अतिविशेषोपचार रुग्णालयाचे बांधकाम सुरु करण्यात आले असून सद्यस्थितीत एकूण १३ टक्के काम पूर्ण झाले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक पूर्व भागात आडगाव व जेलरोड येथे नवीन उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्याबाबत.

(५) * ४६७४६ अॅड.राहुल ढिकले (नाशिक पूर्व) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक शहराची वाढती लोकसंख्या तसेच प्रशासकीय विभागातील पाचही जिल्ह्यातील नागरिक उपचारासाठी नाशिक शहरातील शासकीय तसेच महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयात येत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत असल्याचे माहे जून २०२२ च्या पहिल्या आठवड्यात वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, भविष्यातील विविध सार्थींच्या आजारांचे वाढते प्रमाण तसेच नाशिक शहराची वाढती लोकसंख्या पहाता आडगाव व जेलरोड, नाशिक येथे सोयी-सुविधायुक्त आधुनिक यंत्रणासह सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्याबाबत लोकप्रतिनिधींनी दिनांक १६ जुलै, २०२१, दिनांक ०७ नोव्हेंबर, २०२१ व दिनांक ०२ फेब्रुवारी, २०२२ रोजीच्या निवेदनाव्दारे मा.सर्वजनिक आरोग्य मंत्री व सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडे मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरील मागणीच्या अनुषंगाने उक्त ठिकाणी सोयी-सुविधायुक्त आधुनिक यंत्रणासह सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. तानाजी सावंत : (१) हे खरे नाही.

नाशिक शहरातील जिल्हा रुग्णालय येथे महाविद्यालय सुरु झालेले आहे तसेच राज्य शासनाचे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय व महानगरपालिकेचे ४ रुग्णालये कार्यरत आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवांवर ताण पडत असल्याच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्याचे दिसून येत नाही.

(२) होय, हे खरे आहे.

(३) नाशिक महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेचे बिटको रुग्णालय-२०० खाटा, इंदिरा गांधी रुग्णालय, पंचवटी-५० खाटा, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, कठडा-१०० खाटा तसेच सातपूर युसीएचसी रुग्णालय-५० कार्यरत आहेत. तसेच ३० नागरी आरोग्य केंद्र (एकूण २४० खाटा) कार्यरत आहेत. नाशिक शहरात आडगांव येथे मराठा विद्या डॉ. व्ही.एन.पवार वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत असून सदर ठिकाणी आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच आडगांव व जेलरोड हा भाग नाशिक महानगरपालिका क्षेत्रात येत आहे. या क्षेत्रात आणखी आरोग्य सुविधांची गरज असल्यास महानगरपालिकेने त्याबाबत कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

(४) प्रश्न उदभवत नाही.

जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत गाव पाणी योजनेवर कार्यरत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करण्याबाबत

(६) * ४७८९७ श्री.शिरीष चौधरी (रावेर), श्रीमती सुलभा खोडके (अमरावती), श्री.सुरेश वरपुडकर (पाथरी), श्री.अमित झनक (रिसोड), श्री.नानाभाऊ पटोले (साकोली) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जळगाव जिल्हापरिषदेच्या ८० गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत कार्यरत असलेले रोजंदारी, यांत्रिकी तसेच, सेवानिवृत्त कर्मचारी असे १८९ कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबर, २०२१ पासून वेतन मिळाले नसल्याचे दिनांक ४ मार्च, २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने ते आर्थिक अडचणीत आले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय, त्या अनुषंगाने सदरील कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तातडीने अदा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश महाजन : (१) हे अंशतः खरे आहे.

• सन २०२१-२२ च्या मुळ अर्थसंकल्पीय तरतुद रु. २.६९ लक्ष इतक्या रक्कमेतून माहे-मार्च, २०२१ ते सप्टेंबर, २१ पर्यंतचे वेतन अदा करण्यात आले आहे.

• सन-२०२१-२१२२ च्या सुधारीत अर्थसंकल्पानुसार रु. १,३०,२०,०००/- इतकी रक्कम माहे नोव्हेंबर, २१ ते

डिसेंबर, २१ चे वेतन अदा करणेबाबत वितरीत करण्यात आली आहे.

• सन २०२२-२३ च्या जिल्हा परीषद २० टक्के हिस्सा देखभाल व दुरुस्ती निधी अंतर्गत रु. ३.०० कोटी इतका निधी प्राप्त झालेला असून त्यामधून माहे जानेवारी, २०२२ ते मे, २०२२ पर्यंत वेतन व सेवानिवृत्ती वेतनासाठी अनुदान वितरीत केलेले आहे.

(२) हे खरे नाही.

रोंजदारी कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांचे वेतन प्राप्त अनुदानातून अदा करण्यात आलेले आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

हिंगणा (जि.नागपूर) तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावाच्या सुरक्षिततेबाबत

(७) * ४६११६ श्री.समिर मेघे (हिंगणा) : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगणा (जि.नागपूर) तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावावर मोठ्या संख्येने पर्यटक येत असून गत १५ वर्षात या तलावात १०० पेक्षा जास्त पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे माहे मे, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मा.लोकप्रतिनिधी यांनी सन २०१७ मध्ये ५३ लक्ष रुपयाचा विकास निधी उपलब्ध करूनही सौंदर्यीकरणाच्या नावावर फक्त रस्ते व गॅलरीचे बांधकाम करण्यात आलेले काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय, त्यामध्ये काय आढळून आले, त्यानुसार उक्त तलावावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसंदर्भात शासनाकडून उपाययोजना करण्यासह बेजबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे.

गत १५ वर्षात काही पर्यटकांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, परंतु सदर बाब जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत येत नसल्याने याबाबतचा अचूक आकडा या विभागाकडे उपलब्ध नाही.

(२) पर्यटक धरण माथ्यावरून पाण्यात उतरत असल्याचे निदर्शनास आल्याने सन २०१६-१७ मध्ये जिल्हा नियोजन समिती कडून मंजूर निधीतून धरण माथ्यावर सुरक्षेच्या दृष्टीने पॅरापेट भिंतीचे काम जलसंपदा विभागाकडून करण्यात आले व सदर कामाचा दर्जा चांगला असून सद्यस्थितीत सुस्थितीत आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सन २०१७-१८ मध्ये सौंदर्यीकरणामध्ये रस्ते, गॅलरी तलावाच्या बंड चे काम करण्यात आले असून कामाचा दर्जा चांगला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात प्रादेशिक मनोरुग्णालयांची संख्या वाढविण्याबाबत

(८) * ४४७१२ अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), कॅप्टन आर. सेल्वन (सायन-कोळीवाडा), श्री.पराग शाह (घाटकोपर पूर्व), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.मंगेश चव्हाण (चाळीसगाव), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (तुळजापूर), श्री.लक्ष्मण जगताप (चिंचवड), श्री.गोवर्धन मांगीलाल शर्मा (ऊर्फ) लालाजी (अकोला पश्चिम), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात एकूण १८४ खाजगी नर्सिंग होमची नोंदणी करण्यात आली असून सद्यःस्थितीत मानसिक आजारावर उपचार करण्यासाठी फक्त चार प्रादेशिक मनोरुग्णालये कार्यरत असल्याचे बाब माहे मे, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय ,
- (२) असल्यास, पुणे, कोकण आणि नागपूर विभागांतर्गत मनोरुग्णालयांमध्ये केवळ ९४० खाटा उपलब्ध असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सर्वसामान्य रुग्ण अपुऱ्या रुग्णसेवेअभावी व खाजगी रुग्णालयातील आवाक्याबाहेरील खर्चाअभावी उपचार घेण्यास टाळाटाळ करित असल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीअंती राज्यात अधिकाधिक प्रादेशिक मनोरुग्णालये उभारण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. तानाजी सावंत : (१) हे अंशतः खरे आहे.

राज्यामध्ये १८७ खाजगी मानसिक आरोग्य सुश्रूषा गृहांची नोंदणी करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत मानसिक आजारावर उपचार करण्यासाठी चार प्रादेशिक मनोरुग्णालये कार्यान्वित आहेत.

(२) हे खरे नाही.

राज्यात पुणे (२५४० खाटा), ठाणे (१८५० खाटा), नागपूर (९४० खाटा), रत्नागिरी (३६५ खाटा) या ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्णालय कार्यरत आहेत. त्यांची एकूण ५६९५ मनोरुग्णांची भरती करण्याची क्षमता आहे.

(३) हे खरे नाही.

राज्यातील ०४ प्रादेशिक मनोरुग्णालया व्यतिरिक्त ३४ जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाद्वारे १० खाटा आरक्षित ठेवण्यात आलेल्या असून, मानसिक रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात येतात. ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांच्या नजीकच्या ठिकाणी मानसिक आरोग्य सेवा सहजतेने उपलब्ध होण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर माहे जुलै, २०२२ अखेरपर्यंत १८३९ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी १०२९ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये "मनशक्ती क्लिनिकची" स्थापना करण्यात आली आहे. याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, इतर कर्मचारी व "आशा" कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आलेले असून त्यांच्यामार्फत प्राथमिक मानसिक आरोग्य सेवा (औषधोपचार, समुपदेशन इ.) रुग्णांना दिल्या जातात.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२१ च्या शासन निर्णयान्वये, जालना येथे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे दापकेघर (शेडगेवाडी) (ता.भोर, जि.पुणे) या गावातील शेतकऱ्यांना
शेतजमीनीसाठी पाणी उपलब्ध करणेबाबत**

(९) * ४७०६९ श्री.संग्राम थोपटे (भोर) : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे दापकेघर (शेडगेवाडी) (ता.भोर, जि.पुणे) या गावाचे खंडाळा, जि. सातारा येथे २२ वर्षापूर्वी पुनर्वसन होवून ३५ खातेदार शेतकऱ्यांकडून शेतीसाठी पाणी उपलब्ध करण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी करूनही कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) हे खरे नाही.

निरा देवघर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन निरा देवघर प्रकल्प लाभक्षेत्रामध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्यामध्ये झालेले आहे. ३५ खातेदार हे खंडाळा तालुक्यातील अंदोरी, शेडगेवाडी, भादे, मोरवे, शेखमीरवाडी, कराडवाडी, वाठार बु. व वाघोशी येथील व फलटण तालुक्यातील सुरवडी येथील आहेत.

सद्यःस्थितीत मोरवे, शेखमीरवाडी मधील खातेदारांना बंदिस्त वितरीकेमार्फत पाणी मिळत आहे. तसेच शेडगेवाडी, भादे, कराडवाडी व वाघोशी येथील खातेदारांना अंशतः पाणी मिळत असून उर्वरित गावातील खातेदारांना लघुवितरीका क्र.३८ व निरा देवघर उजव्या कालव्याद्वारे पाणी देण्यात येणार आहे. निरा देवघर उजवा कालवा हा उघड्या पध्दतीने ६५ कि.मी. वाघोशी, ता. खंडाळा पर्यंत कामे करण्यात आली आहेत. मुख्य कालव्याचे खोदाईचे काम पूर्ण झालेले असून, वितरिका व उपवितरिका यांची कामे बंदिस्त नलिकेद्वारे प्रगतीपथावर आहेत.

(३) शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. निरा देवघर प्रकल्पाचा तृतीय सुप्रमा अहवाल मान्यतेसाठी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती-२, पुणे यांना सादर केला असून, शिरे पूर्ततेबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. सदर सुप्रमा अहवालास मान्यता मिळाल्यानंतर सदरची कामे हाती घेण्यात येतील.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे जिल्ह्यात बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचे आंतरजिल्हा रॅकेट कार्यरत असल्याबाबत

(१०) * ४६८५४ श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्ह्यात फिरत्या मोटारीतून बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचे आंतरजिल्हा रॅकेट कार्यरत असल्याचे दिनांक १७ मे, २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच, इंदापूर, माळशिरस, फलटण, अकलूज, बारामती आदी भागात मुलींचा गर्भ असल्यास अवैधरित्या गर्भपात करण्यासाठी डॉक्टर व लॅबटेक्नीशियन यांचेमार्फत २० ते ४० हजार रुपये फी आकारित असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय आहे,

(३) असल्यास, प्रस्तुत प्रकरणांची शासनाने चौकशी केली काय, त्यानुसार संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. तानाजी सावंत : (१) हे खरे आहे.

मौजे सराटी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या गावाच्या हद्दीत गाडीमध्ये काही लोक बेकायदेशीरपणे गर्भलिंग परिक्षण करीत असल्याची माहिती दिनांक १३ मे, २०२२ रोजी तालुका समुचित प्राधिकारी तथा वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय इंदापूर यांना मिळाली. त्यानुसार तालुका समुचित प्राधिकारी तथा वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय इंदापूर यांनी गठित केलेल्या चमुने सदर बाबीची खात्री करण्यासाठी घटनास्थळी भेट दिली असता, बलेनो गाडी (एमएच ११ सीजी ८०१६) या वाहनात गर्भलिंग परिक्षण करीत असल्याचे सदर चमूच्या निदर्शनास आले आहे.

(२) यासंदर्भात रुपये २० ते ४० हजार फी आकारतात का हे सांगता येत नाही. तथापि याबाबत मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, इंदापूर, ता. इंदापूर, जि.पुणे येथे आर.सी.सी. क्रमांक २९१/२०२२ अन्वये प्रकरण दाखल करण्यात आले आहे.

(३) गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा, १९९४ सुधारित २००३, मधील कलम २३, २५ व २९ अन्वये लॅब टेक्निशियन, डॉक्टर व वाहनचालक यांचेविरुद्ध प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी इंदापूर, जि.पुणे यांच्या न्यायालयात सी.सी.क्र.२९१/२०२२ अन्वये खटला दाखल करण्यात आला असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(४) प्रश्नच उद्भवत नाही.

मंगळवेढा (जि.सोलापूर) तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याबाबत.

(११) * ४५८८५ श्री.समाधान अवताडे (पंढरपूर) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मंगळवेढा (जि.सोलापूर) तालुक्यातील आरोग्य सेवा सक्षमीकरणासाठी येथे अस्तित्वात असलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून आवश्यक आर्थिक तरतूद करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मा.आरोग्य मंत्री यांच्याकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने सदरहू रुग्णालयाच्या श्रेणीवर्धन करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. तानाजी सावंत : (१) हे खरे आहे.

(२) व (३) ग्रामीण रुग्णालय, मंगळवेढा जि. सोलापूर येथे अस्तित्वात असलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करणेबाबतचा प्रस्ताव निकषानुसार तयार करण्याची कार्यवाही क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सुरु आहे.

राजापूर (जि. रत्नागिरी) तालुक्यातील पांगरेबुद्रुक धरण सांडव्यातील मुख्य दरवाजाला गळती लागल्याबाबत

(१२) * ४७२६४ श्री.राजन साळवी (राजापूर) : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राजापूर (जि. रत्नागिरी) तालुक्यातील पांगरेबुद्रुक धरणाच्या कामास सन २००५ मध्ये प्रशासकीय मंजूरी देण्यात येऊन धरणाचे काम सन २०१० मध्ये पूर्ण झालेले असतानाही सांडव्यातील मुख्य दरवाजाला गळती लागल्यामुळे धरणात केवळ पंचवीस ते तीस टक्के पाणी शिल्लक असल्याचे माहे मे, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर धरणातून चौदा गावांच्या नळपाणी योजनेसाठी पंचवीस कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार धरणाच्या सांडव्यातील पाण्याची गळती रोखण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे.

पांगरे बुद्रुक धरणाचे कार्यालयीन नाव चिंचवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प असून सन २००५ मध्ये रू.१७.९६ कोटी रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली असून सन २००८ साली प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली व धरणाचे बांधकाम सन २०१२ साली १०० टक्के पूर्ण झाले आहे.

धरणाचा मुख्य सांडवा द्वारविरहित असून सांडव्याला गळती लागलेली नाही. परंतु धरणाच्या मुख्य विमोचकाच्या विहीरीतील सेवाद्वाराच्या रबरसिल मधून अल्प प्रमाणात गळती होत आहे.

परंतु धरणामध्ये ३१ मे अखेर ६२.७५ टक्के इतका पाणीसाठा होता.

(२) होय,

जल जीवन मिशन अंतर्गत पांगरे बुद्रुक व १४ गावांसाठी रू.२५.६५ कोटी इतक्या किंमतीच्या प्रादेशिक पाणी योजनेला महाराष्ट्र शासनाने पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने दि.११ मे २०२२ रोजी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. निविदा कार्यवाही पाणी पुरवठा विभागामार्फत सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

धरणाच्या सेवाद्वाराच्या रबरसिल मधून अल्पप्रमाणात होणारी गळती थांबविणेचे काम यांत्रिकी संघटनेच्या पाखरण कार्यक्रमांमध्ये प्रस्तावित असून सन २०२२-२३ च्या प्रापण सूचीमध्ये सदर कामाचा समावेश करण्यात आलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**रत्नागिरी जिल्हयातील मौजे कळंबस्ते, निरबाडे (ता. चिपळूण) ते मुसाड, वावे (ता. खेड)
येथील पुलाच्या दुरुस्तीबाबत**

(१३) * ४४८८७ श्री.भास्कर जाधव (गुहागर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रत्नागिरी जिल्हयातील मौजे कळंबस्ते, निरबाडे (ता. चिपळूण) ते मुसाड, वावे (ता. खेड) यासह सुमारे १५ गावांना जोडणाऱ्या खांदाटपाली पुलाचे रेलिंग दिनांक २२ जुलै, २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे वाहून गेल्यामुळे दुचाकीसह दोघेजण नदीत वाहून गेल्याची घटना नुकतीच निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू पुलाला रेलिंग बसवून दुरुस्ती करण्याबाबत स्थानिक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांनी सातत्याने केलेल्या मागणीवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) असल्यास, धोकादायक असलेल्या या पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश महाजन : (१) हे, खरे आहे.

(२) व (३) सदरचा पूल पाली निरबाडे मुसाड कुरवळखेड कुरवळ जावळी या इजिमा ४३ दर्जाच्या रस्त्यावर असून सदर रस्त्याच्या सा.क्र.०/४०० मध्ये आहे. सदर पूलावरील रेलिंग जुलै २०२१ च्या अतिवृष्टीमध्ये वाहून गेलेले असल्याचे जिल्हा परिषदेने कळविले आहे.

सदर पुलाच्या रेलिंग दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर केला असून निधीच्या उपलब्धतेनुसार काम हाती घेण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सादर केलेल्या वाढीव पाणी पट्टीचा प्रस्ताव

(१४) * ४५२९१ अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम) : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सन २०२२-२०२४ या तीन वर्षांच्या पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव माहे एप्रिल, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान शासनास सादर केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू प्रस्तावात महागाई निर्देशांकातील वाढ, देखभाल खर्च, सिंचन व्यवस्थापन खर्च, वाढीव पगार इ. बाबींचा खर्च गृहित धरून कारखानदार, उद्योग व शेतकऱ्यांवर १५ ते २० टक्के इतकी दरवाढ सुचविण्यात आली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर खर्च प्रकल्प किंमतीत समाविष्ट असून तांत्रिक कामाचा खर्च शासनामार्फत करण्यात येत नसतानाही सदरहू दरवाढ सुचविण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर दरवाढ प्रत्यक्ष शेतीकरिता वापरण्यात येणारे पाणी किंवा आवर्तनाच्या फेऱ्यांवर न आकारता खरीप व रब्बी या दोन्ही हंगामावर भरावी लागणार आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, सदर दरवाढीबाबत शेतकरी संघटना, उद्योजक व सामान्य ग्राहकांनी आक्षेप नोंदवून फेरविचार करण्याच्या केलेल्या मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे पत्र जा.क्र. मजनिप्रा/२०२२/ठोकप्रआ/२०२२/२१२, दि.३०.३.२०२२ नुसार, कृषी सिंचन, घरगुती व औद्योगिक प्रयोजनार्थ वापरल्या जाणाऱ्या पाण्याकरिता ठोक जलदराचे पुनर्विलोकन व सुधारणा आदेश दि.२९.०३.२०२२ नियंत्रण कालावधी १ जुलै, २०२२ ते ३० जून, २०२५ ची अंमलबजावणी करण्याकरिता शासनास पाठविण्यात आला आहे.

(२). अंशतः खरे आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम २००५ मधील कलम ११ (घ) नुसार सिंचन व्यवस्थापनाच्या प्रशासकीय कार्यचालन व परिरक्षणाच्या संपूर्ण खर्चाची वसुली परावर्तीत होईल याकरिता प्रचालन व परिरक्षण खर्च (प्रशासकीय खर्च, सिंचन व्यवस्थापन खर्च, परिरक्षण खर्च, परिचालन खर्च, कार्यान्वयन खर्च, प्रतिबंधात्मक खर्च) गृहित धरून ठोक जल प्रशुल्क निर्धारित करण्यात आले आहे.

(३) नाही, हे खरे नाही.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम २००५ मधील कलम ११ (घ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचे दि.१४.११.२०१९ च्या अधिसूचना मधील “स्वीकृत प्रचालन परिरक्षण खर्च” यामध्ये प्रशासकीय खर्च, सिंचन व्यवस्थापन, कार्यचालन व परिरक्षण खर्च अंतर्भूत असून बांधकामाचा खर्च ठोकजलप्रशुल्क ठरवितांना गृहीत धरला जात नाही. त्यानुसार महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम मधील कलम ११ (घ) नुसार सिंचन व्यवस्थापनाच्या प्रशासकीय कार्यचालन व परिरक्षणाच्या संपूर्ण खर्चाची वसुली परावर्तीत होईल अशा तऱ्हेने पाणीपट्टीदर निश्चित करण्यात आले आहे.

(४) अंशतः खरे आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे दि.२९.०३.२०२२ चे ठोक जलप्रशुल्क आदेशामधील परिशिष्ट-१ कृषीसाठी ठोक जल प्रशुल्क तक्ता क्र.१ नुसार प्रवाही सिंचनाकरिता व तक्ता क्र.२ नुसार खाजगी उपसा सिंचन योजना करिता पाण्याचे घनमापन दर देणेत आले आहे. तसेच तक्ता क्र.३ नुसार प्रवाही सिंचनाकरिता वैयक्तिक लाभधारकांसाठी पाण्याचे क्षेत्राधारित (पिक निहाय व हंगाम निहाय) दर निश्चित करण्यात आले आहे.

(५) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचे दि.१४.११.२०१९ च्या अधिसूचना मधील ठोक जलप्रशुल्क निर्धारणासाठी निकष निश्चित करण्याची पध्दत नुसार ठोकजलदर प्रस्तावाचा दृष्टिनिबंध, ठोक जलप्रशुल्क निर्धारणाचे निकषाचा मसुदा तज्ञांच्या (Focus group) अभिप्राय / सूचना करिता माहे डिसेंबर २०२१ मध्ये पाठविण्यात आला होता. सदर कार्यपध्दती नुसार ठोकजलप्रशुल्क प्रस्ताव प्राधिकरणाने तयार करून त्यांचे संकेतस्थळावर ठेवून व तसेच राज्यस्तरीय मराठी व इंग्रजी वृत्तपत्रामध्ये सूचित करून लाभार्थी जनतेकडून एक महिना कालावधी देऊन त्यांचे अभिप्राय / सूचना मागविले होते. सदर प्राप्त अभिप्राय गुणवत्तेनुसार विचारात घेऊन जलप्रशुल्क अंतिम करण्यात आला आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात कार्यरत असलेल्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत.

(१५) * ४४८२२ श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्री.महेश बालदी (उरण), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), कॅप्टन आर. सेल्वन (सायन-कोळीवाडा), श्री.पराग शाह (घाटकोपर पूर्व), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात विशेषतः मुंबई, पनवेल या ठिकाणी विनाशैक्षणिक प्राप्तता तसेच विविध औषध कंपन्यांचा खप वाढविण्यासाठी वैद्यकीय प्रतिनिधींकडून देण्यात येणारे प्रोत्साहन व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे राजरोसपणे बोगस डॉक्टरांकडून रुग्णांना औषधोपचारांकरिता अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या

- घटना माहे मे व जून, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान च्या सुमारास निदर्शनास आल्या आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, महाराष्ट्र मेडीकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट, १९६१ अन्वये विविध वैद्यकीय शाखेतील पदवी प्राप्त नोंदणीकृत डॉक्टरांना पदवीनिहाय ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करण्याची मूभा देण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, बोगस डॉक्टरांवर निर्बंध आणण्यासाठी क्लिनिकल एस्टॅबलिशमेंट ॲक्ट लागू करण्याची मागणी अनेक तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, प्रस्तुत गंभीर प्रकरणांची शासनाने चौकशी केली काय, चौकशीअंती क्लिनिकल एस्टॅबलिशमेंट ॲक्टनुसार कार्यवाही करण्याबाबत तसेच बोगस डॉक्टर, संबंधित औषध निर्मिती कंपन्यांचे वैद्यकीय प्रतिनिधी व जबाबदार अधिकारी/कर्मचाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश महाजन : (१) सन २०२२ मध्ये माहे जुलै अखेर मुंबईमध्ये बोगस डॉक्टरांद्वारे औषधोपचार केल्या संदर्भात ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

(२) होय.

(३) व (४) केंद्र शासनाचा चिकित्सालयीन आस्थापना अधिनियम, २०१० च्या धर्तीवर राज्याचा स्वतंत्र चिकित्सालयीन आस्थापना अधिनियम, तयार करण्यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे कार्यवाही सुरू आहे. दरम्यान बोगस वैद्यकीय व्यवसायीकांविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता, १८६० तसेच महाराष्ट्र वैद्यक व्यावसायिक अधिनियम, १९६१ अंतर्गत संबंधित पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे बेलापूर पट्ट्यातील पावणे एमआयडीसीतील वेस्ट कोस्ट पॉलिकेम प्रा.लि.

या रबर कंपनीला लागलेली आग

(१६) * ४८५३९ श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर पट्ट्यातील पावणे एमआयडीसीतील व्हाईट हाऊसच्या पाठीमागे असलेल्या वेस्ट कोस्ट पॉलिकेम प्रा. लि. या रबर कंपनीला अचानक आग लागून या कंपनीच्या शेजारील पाच कंपन्या आगीत जळून यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू व चार कामगार जखमी झाल्याची घटना दिनांक ६ मे, २०२२ रोजी वा त्यासुमारास घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त एमआयडीसीमध्ये कंपनी व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणाची शासनाने चौकशीनुसार मृत व जखमी कामगारांना आर्थिक मदत देणे, वाढत्या आगीच्या घटना रोखणे व कामगारांच्या सुरक्षिततेबाबत तसेच उपाययोजनांबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, उक्त प्रकरणातील बेजबाबदार कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. सुरेश (भाऊ) खाडे : (१) मे.वेस्ट कोस्ट पॉलिकेम प्रा.लि., अ-७५३, कोपरखैरणे एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, नवी मुंबई, जि.ठाणे या कारखान्यात दि.६.५.२०२२ रोजी लागलेल्या आगीत दोन कामगारांचा मृत्यू व दोन कामगार किरकोळ जखमी झाले होते.

तसेच कारखान्याच्या शेजारील कारखान्यांतील दोन कामगारांना श्वसनाबाबत किरकोळ त्रास झाला होता, वैद्यकीय

उपचारानंतर सर्व जखमी कामगारांना घरी सोडण्यात आले आहे.

मे.वेस्ट कोस्ट पॉलिकेम प्रा.लि., या कारखान्यात लागलेल्या आगीमुळे हिंद इलेस्टोमर्स प्रा.लि., या कारखान्याचे व श्री.नागानिव्हज इंजिनिअरींग सर्व्हिसेस या आस्थापनेची इमारत, कच्चा माल व पक्का माल इत्यादीचे नुकसान झाले असून इतर तीन आस्थापनांचे किरकोळ नुकसान झाले आहे.

(२) सन २०२२ मध्ये टीटीसी एमआयडीसीतील कारखान्यात आगीच्या ४ घटना घडल्या असून त्यापैकी तीन घटना ह्या उत्पादन प्रक्रिया सुरू नसताना ईलेक्ट्रीक शॉर्टसर्किटमुळे झाल्या आहेत.

तसेच मे.वेस्ट कोस्ट पॉलिकेम प्रा.लि., या कारखान्यातील आगीसंदर्भात कारखाना व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा आढळून आला आहे.

एमआयडीसी परिसरातील कारखान्यांमध्ये वारंवार आग/स्फोटाच्या घटना घडू नयेत याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, मुंबई यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

(३) सदर प्रकरणाची औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, ठाणे यांचे कार्यालयामार्फत चौकशी करण्यात आली आहे.

सदर कारखान्यात दि.६.५.२०२२ रोजी झालेल्या दुर्घटनेतील दोन मृत कामगारांपैकी एका मृत कामगाराच्या वारसास आर्थिक मदत देण्याची कार्यवाही कारखाना व्यवस्थापनाद्वारे सुरू असून, दुसऱ्या कामगाराच्या वारसास नुकसान भरपाई देण्यासाठी आयुक्त, नुकसान भरपाई, ठाणे यांचेकडे रु.७,७५,२७५/- इतकी रक्कम कारखाना व्यवस्थापनाने जमा केली आहे. तसेच दोन्ही मृत कामगारांच्या वारसास प्रत्येकी रु.१०,००,०००/- इतकी रक्कम सानुग्रह अनुदानापोटी देणार असल्याचे कारखाना व्यवस्थापनाने पत्राद्वारे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, ठाणे या कार्यालयास कळविले आहे.

राज्यातील रासायनिक कारखान्यांमध्ये होत असलेल्या आगीच्या दुर्घटना/स्फोट यासारखे अपघात टाळण्यासाठी दि.१६.१२.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आली आहे.

तसेच कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, परळ, मुंबई या संस्थेमार्फत कारखान्यांतील कामगारांना प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच कारखानदार आणि कामगारांमध्ये सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यात येत असून अशा प्रकरणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, ठाणे यांचेमार्फत कारखानदारांना परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

(४) चौकशीअंती सदर कारखान्याच्या भोगवटादाराविरूद्ध फौजदारी खटला दाखल करण्यात आला असून, आगीच्या दुर्घटनेनंतर कारखान्यात आवश्यक सुरक्षाविषयक बाबींची पूर्तता केल्याशिवाय उत्पादन प्रक्रिया सुरू न करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहेत.

पोलीस प्रशासनामार्फत कारखान्याच्या संचालकांविरूद्ध भारतीय दंड संहिता, १८६० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**कालीमाटी (ता.आमगाव, जि.गोंदिया) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र
बंद असल्याने उपचारा विना बालकाचा झालेला मृत्यू**

(१७) * ४६८२५ श्री.विनोद अग्रवाल (गोंदिया) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कालीमाटी (ता.आमगाव, जि.गोंदिया) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याने दिनांक ३० मे, २०२२ रोजी वा त्यासुमारास दिड वर्षांच्या बालकाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी करून दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. तानाजी सावंत : (१) हे खरे नाही.

(२) होय, जिल्हा परिषद गोंदियाद्वारे चौकशी करण्यात आली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडून उपचाराच्या अभावाने, दुर्लक्षणांमुळे किंवा हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला नसून, आई वडीलांना बाळाची प्रकृती नाजूक असल्याने व त्याला अतिदक्षता आणि बालरोग तज्ञाची गरज आहे याची जाणीव आरोग्य यंत्रणेने दिल्यानंतरही बाळाला घरीच Spoon Feeding केल्यामुळे व आईवडीलांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, कालीमाटी ता.आमगाव जि.गोंदिया येथे दिनांक ३१-०५-२०२२ रोजी झालेल्या बालमृत्यू घटनेस प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी वा कर्मचारी जबाबदार नाहीत.

(३) निरंक.

कोसेसरी व भवाडी (ता.डहाणू, जि.पालघर) दरम्यान सुर्या नदीवर पूल बांधण्याबाबत

(१८) * ४६२३६ श्री.विनोद निकोले (डहाणू), श्री.हितेंद्र ठाकूर (वसई), श्री.क्षितीज ठाकूर (नालासोपारा), श्री.राजेश रघुनाथ पाटील (बोईसर), श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोसेसरी व भवाडी (ता.डहाणू, जि.पालघर) या गावातील शाळकरी विद्यार्थ्यांना, रुग्णांना तसेच ग्रामस्थांना कासा, डहाणू व पालघर शहरात जाण्याकरिता २० कि.मी. चा फेरा वाचविण्यासाठी सुर्या नदीतून होडी/बोटीद्वारे धोकादायक प्रवास करावा लागत असल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासंदर्भात सुर्या नदीवर पूल बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सर्वेक्षण करूनही त्यासाठी आवश्यक असलेला निधी अद्याप शासनाकडून मंजूर झाला नसल्याने पूलाचे बांधकाम प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार कोसेसरी व भवाडी दरम्यान सुर्या नदीवर पुल व जोड रस्ता बांधण्याकरिता रुपये ७ कोटींचा निधी मंजूर करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश महाजन : (१) अंशतः खरे आहे.

कोसेसरी व भवाडी या गावातील ग्रामस्थांना कासा, डहाणू व पालघर शहरात जाण्यासाठी ग्रामीण मार्ग क्र.४१४ ते रामा-७३ (कोसेसरी-भवाडी-धरमपूर-कासा) हा १४ कि.मी. लांबीचा पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याचे जिल्हा परिषदेने कळविले आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) कोसेसरी व भवाडी गावे अन्य बारमाही रस्त्याने जोडले गेलेले आहे. शासनाच्या कामांचा प्राधान्यक्रम व निधीची उपलब्धता विचारात घेता सद्यःस्थितीमध्ये कोसेसरी ते सोलशेत असा नविन रस्ता रस्ते विकास आराखड्यात समाविष्ट करून सदर रस्त्यासाठी भुसंपादन, वनजमिनीचे अधिग्रहण, रस्ता बांधकाम व सुर्या नदीवर नवीन पूल बांधकाम शक्य नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील नेरधामना प्रकल्प त्वरीत पूर्ण करणेबाबत

(१९) * ४८९९२ श्री.प्रकाश भारसाकळे (अकोट), श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व), श्री.हरिष पिंपळे (मुर्तिजापूर) : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील नेरधामना प्रकल्पातून सिंचनासाठी पारंपारिक कालवे ऐवजी बंद पाईपलाईन मधून जोडणी देण्याच्या योजनेस सन २०१३ मध्ये मान्यता देऊनही अद्यापर्यंत योजना अपूर्ण असल्याचे माहे

जून, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर नेरधामना प्रकल्पाची निविदा प्रलंबित असल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने नेरधामना प्रकल्प तात्काळ पूर्ण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांच्या नियामक मंडळाच्या ५४ व्या बैठकीत ठराव क्र. ५४/१२ अन्वये पारंपारिक कालवे ऐवजी बंद पाईपलाईन द्वारे वितरण प्रणालीचे पर्याय स्विकारण्याबाबत नियम व अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली.

(२) होय, सदर प्रकल्पामध्ये पूर्ण पाणीसाठा सन, २०१९ मध्येच पूर्ण झाला असला तरी उपसा प्रणालीसाठी आवश्यक पंपगृहाचे आराखडे आणि संकल्पचित्रे प्रकल्पस्थळी कठिण भूस्तर उपलब्ध नसल्याने अंतिम करणे शक्य झाले नाही. पंप व्यवस्थेसाठी विहित पर्याय अभ्यासण्यात आले असून, तांत्रिक दृष्ट्या सक्षम आणि आर्थिक दृष्ट्या किफायतशीर सर्वमान्य पर्याय अद्यापपर्यंत अंतिम झालेला नाही. सदरच्या तांत्रिक अडचणीमुळे उपसा व्यवस्थेची नलिका वितरण प्रणालीसह निविदा काढण्यात आलेली नाही.

(३) प्रकल्पाच्या पंपगृहाच्या पायव्यातील तांत्रिक अडचणीमुळे निविदा अंतिम करण्यास विलंब होत आहे. चौकशी करण्याची आवश्यकता नाही. प्रादेशिक स्तरावरून म.सं.स., यांत्रिकी व विद्युत विभाग उपसा उपसमिती यांचे सहमतीने तांत्रिक अडचणीवर सर्वमान्य पर्याय अंतिम करण्यासाठी अभ्यास/ प्रस्ताव तयार करणे सुरु आहे.

(४) वरीलप्रमाणे तांत्रिक कारणे असल्याने विलंब होत आहे.

सांगली जिल्हयातील विविध तालुक्यातील गेटेड बंधारा योजनेचे अंदाजपत्रकांस प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत

(२०) * ४७७५१ श्री.अनिल बाबर (खानापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगली जिल्हयातील विविध तालुक्यातील ५८ गेटेड बंधारा योजनेचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याचे माहे मे, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार उक्त प्रस्तावांना तात्काळ प्रशासकीय मान्यता देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे : (१) होय.

(२) अपर आयुक्त जलसंधारण तथा मुख्य अभियंता, मृद व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्र, पुणे यांच्याकडून सांगली जिल्हयातील विविध तालुक्यातील ५८ गेटेड बंधारा योजनेचे अंदाजपत्रक दिनांक २८/०६/२०२२ रोजी प्रशासकीय मान्यतेस्तव शासनास प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार सदर योजनांना उपलब्ध नियतव्ययानुसार प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नांदेड जिल्हयात खासगी रुग्णालयाकडून महिलांच्या प्रसूतीसाठी सिझेरियन प्रसूतीलाच प्राधान्य दिले जात असल्याबाबत

(२१) * ४८६५० श्री.मोहनराव हंबर्डे (नांदेड दक्षिण) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नांदेड जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांकडून महिलांना प्रसूतीसाठी आवश्यकता नसतानाही सिझेरियन प्रसूतीलाच प्राधान्य देण्यात येत असून त्याकरीता जास्त खर्च आकारण्यात येत असल्याचे दिनांक १४ एप्रिल, २०२२ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यामुळे गरोदर महिलांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याने यासंदर्भात शासनाने माहिती घेवून येथील खासगी रुग्णालयांकडून होत असलेल्या सदरील गैरप्रकाराला आळा घालण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. तानाजी सावंत : (१) हे खरे नाही.

(२) राज्यात सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खाजगी रुग्णालयांमध्ये सिझेरियनचे वाढते प्रमाण रोखण्याकरीता तज्ञांची समिती गठीत करण्यात आली असून सदर समितीच्या शिफारशीनुसार Federation of Obstetric and Gynecological Societies of India (FOGSI) यांच्यामार्फत खाजगी रुग्णालयांमध्ये होणाऱ्या सिझेरियनचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी त्यांच्या सर्व सदस्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नंदूरबार जिल्हातील प्रकाश बुराई उपसा जलसिंचन योजनेचे काम प्रलंबित असल्याबाबत

(२२) * ४४७३७ श्री.जयकुमार रावल (शिंदखेडा) : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नंदूरबार जिल्ह्यातील नंदूरबार, साक्री आणि शिंदखेडा या तालुक्यांसाठी गत २० वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेचे काम अद्यापपर्यंत ५० टक्के देखील पूर्ण न झाल्याचे माहे जून, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर योजना पहिला टप्पा तसेच हाटमोहिदा गावाजवळील मुख्य जॅकवेलचे काम देखील अपूर्ण असून सन २०१९ पासून शासनमार्फत सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर योजनेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांना यामुळे योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार योजनेला सुधारीत प्रशासकीय मान्यता देवून काम सत्वर पूर्ण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) अंशतः खरे आहे. प्रकाशा बुराई योजनेतर्गत टप्पा क्र. १ मधील हाट मोहिदा येथील पंपगृहाचे(जॅकवेलचे) काम ५०% व उर्ध्वगामी नलीकेचे काम ९५% पूर्ण झाले आहे. तसेच टप्पा क्र. २ मधील पंपगृहाचे काम २०% व उर्ध्वनलिकेचे काम ८०% पूर्ण झालेले आहे. टप्पा -३ व टप्पा-४ च्या कामांचे संकल्पचित्र बनविण्याचे काम प्रगतीपथावर असून, प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर टप्पा-३ व टप्पा -४ ची कामे निविदा कार्यवाही करून हाती घेण्याचे नियोजन आहे. सदर योजनेच्या रु. ५७०.८५ कोटी किंमतीच्या प्रथम सु.प्र.मा. प्रस्तावास मान्यता देण्याबाबतची कार्यवाही शासन स्तरावर प्रगतीत आहे.

(३) अंशतः खरे आहे. सदर उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्यानंतर योजनेच्या कार्यक्षेत्रात येणा-या गावांना सिंचनाचा लाभ होणार आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही. सदर योजनेच्या प्रथम सु.प्र.मा प्रस्तावास मान्यता देण्याबाबतची कार्यवाही शासन स्तरावर प्रगतीत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

पालघर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील आहार पुरवठा सुरळीत करण्याबाबत

(२३) * ४७८४६ श्री.श्रीनिवास वनगा (पालघर) : सन्माननीय महिला व बालविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पालघर जिल्ह्यातील सुमारे एक हजार दोनशे अंगणवाड्यांमध्ये शासनाकडून मिळणाऱ्या अत्यल्प अनुदानामुळे आहार तयार करण्यास बचत गट व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याचे नुकतेच निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यामुळे अंगणवाडीतील बालके तसेच गरोदर व स्तनदा माता अमृत आहार योजनेपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार योजनेचे अनुदान वाढविण्यासंदर्भात तसेच अंगणवाड्यांमधील आहार पुरवठा सुरळीत करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. मंगलप्रभात लोढा : (१) अंशतः खरे आहे.

(२) हे खरे नाही.

अमृत आहार योजनेतर्गत पालघर जिल्ह्यातील गरोदर महिला व स्तनदा माता यांना द्यावयाचा चौरस आहार एकूण २७०९ अंगणवाड्यांपैकी २६३४ अंगणवाड्यांमध्ये चालू असून ७५ ठिकाणी बंद आहे. आहार शिजविण्याचे बंद असलेल्या गावातील बचत गट अथवा खाजगी महिलेस अंगणवाडीमधील आहार शिजविण्यास देण्याची कार्यवाही करण्याबाबत ग्रामपंचायत स्तरावरील आहार समितीस कळविण्यात आले आहे.

(३) सद्यःस्थितीत एक वेळच्या चौरस भोजनासाठी प्रती लाभार्थी प्रती दिन रु.३५/- प्रमाणे अंगणवाडी स्तरावर आहार समितीच्या खात्यावर जमा करण्यात येतात. योजनेचे अनुदान वाढविण्याबाबत क्षेत्रिय अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून आदिवासी विकास विभागास प्रस्ताव सादर करण्यात येईल. आहार शिजविण्याचे बंद असलेल्या गावातील बचत गट अथवा खाजगी महिलेस अंगणवाडीमधील आहार शिजविण्यास देण्याची कार्यवाही करण्याबाबत ग्रामपंचायत स्तरावरील आहार समितीस कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील लस महिलांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याबाबत

(२४) * ४८०३२ श्री.रविंद्र वायकर (जोगेश्वरी पूर्व) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील ११ ते २० वर्ष वयोगटातील मुलींना व महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचे वाढलेले प्रमाणामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देण्यात येणाऱ्या लसीच्या केवळ एका डोसची किंमत सुमारे ४ हजार रूपये असल्याने सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबातील रुग्णांना या लसीचे आवश्यक ३ डोस घेण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर पहिली स्वदेशी लस तयार केली असून सदरहू लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या असून सदरहू लस बाजारात उपलब्ध करण्यासाठी डीजीसीआयकडे परवानगी मागितली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू लस पूर्णपणे सुरक्षित असल्यास सदर लस व सद्यःस्थितीत उपलब्ध असलेल्या अन्य लस या शासकीय रूग्णालयांमधून सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. तानाजी सावंत : (१), (२), (३), (४) किशोरवयीन मुर्लीमध्ये गर्भाशय मुख कर्करोग होत असल्याचे आढळून येत नाही. तथापि त्यांना Human Papilloma Virus infection होण्याची शक्यता असल्यामुळे व त्यामुळे वयाच्या मुख्यतः ३० वर्षांनंतर महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता असल्यामुळे किशोरवयीन मुर्लींना वयाच्या साधारणतः वयाच्या १४ व्या वर्षी Human Papilloma Virus Vaccine (HPV) ही लस देण्यासाठी उपलब्ध आहे. तथापि भारत सरकारच्या लसीकरण कार्यक्रमांतर्गत या लसीचा समावेश नाही. या लसीची किंमत प्रति डोस रु.३०००/- असून लसीकरण पूर्ण करण्याकरीता ०२ ते ०३ डोस घेणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, HPV लसीकरणामुळे गर्भाशय मुख कर्करोग होणारच नाही अशी शाश्वती नसल्याबाबत संशोधनाद्वारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे HPV लसीकरणानंतरही गर्भाशय मुखाची नियमित तपासणी दर ०५ वर्षांनी करण्याविषयी जागतिक आरोग्य संघटनेने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.

टाटा मेमोरिअल येथील तज्ञांच्या मतानुसार स्त्रियांची गर्भाशय मुख तपासणी Visual Inspection by Acetic acid (VIA) या साध्या सोप्या चाचणीद्वारे तपासणी करून व प्राथमिक टप्प्यात निदान करून लवकर उपचार केल्यास रुग्ण पूर्णत बरा होतो. यास्तव सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सदर कर्करोग प्रतिबंध व लवकर निदान होण्यासाठी लोकसंख्या आधारित सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत ३० वर्षांवरील सर्व महिलांची गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी केली जात आहे.

बुलढाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता मिळणेबाबत

(२५) * ४६५२८ श्रीमती श्वेता महाले (चिखली) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलढाणा जिल्ह्यात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालय स्थापन करण्यासंदर्भात मा. मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठीचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाकडे अभिप्रायार्थ सादर करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अभिप्रायानुसार महाविद्यालयाच्या उभारणीसंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विभागाचे अभिप्राय प्राप्त न होण्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश महाजन : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) सार्वजनिक आरोग्य विभागाचे अभिप्राय प्राप्त झाले असून त्या आधारावर इतर संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार मा.मंत्रीमंडळाची मान्यता घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

बालहक्क संरक्षण आयोगातील रिक्त पदे भरण्याबाबत

(२६) * ४४८४० अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), कॅप्टन आर. सेल्वन (सायन-कोळीवाडा), श्री.पराग शाह (घाटकोपर पूर्व), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्री.रईस शेख (भिवंडी पूर्व), श्री.अबू आजमी (मानखूर्द शिवाजीनगर), श्री.राजेंद्र पाटणी (कारंजा), श्री.राम कदम (घाटकोपर पश्चिम), श्री.अभिमन्यु पवार (औसा), श्रीमती सीमा महेश हिरे (सीमाताई) (नाशिक पश्चिम), श्री.सुभाष देशमुख (सोलापूर दक्षिण), डॉ.संदीप धुर्वे (अर्णी), अॅड.राहूल कुल (दौंड), श्री.रवि राणा (बडनेरा) : सन्माननीय महिला व बालविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातील अनेक पदे रिक्त असल्याचे दिनांक २९ मार्च २०२२ रोजी वा त्या

सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रिक्त पदे तात्काळ भरण्याबाबत मा.उच्च न्यायालयाने शासनास आदेश दिले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्याअनुषंगाने रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. मंगलप्रभात लोढा : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगावर अशासकीय सदस्यांची पदे भरण्याबाबत कालमर्यादा सादर करण्याचे निर्देश मा. उच्च न्यायालयाने दि. २५/०३/२०२२ च्या आदेशात दिले आहेत.

(३) महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगावरील अशासकीय सदस्यांची पदे दि. २९/०४/२०२२ च्या अधिसूचनेद्वारे भरण्यात आली आहेत

(४) प्रश्न उद्भवत नाही

मानोरा (जि. वाशिम) येथे ग्रामीण रुग्णालय बांधण्याबाबत

(२७) * ४६७५६ श्री.राजेंद्र पाटणी (कारंजा) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मानोरा (जि. वाशिम) येथे ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय बांधण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी मा. मंत्री सार्वजनिक आरोग्य यांच्याकडे दिनांक ५ एप्रिल, २०२२ रोजी वा त्यासुमारास केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मागणीच्या अनुषंगाने त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मा.सार्वजनिक आरोग्य मंत्री यांनी दिले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मानोरा येथे पन्नास खाटांचे ग्रामीण रुग्णालय बांधण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. तानाजी सावंत : (१) हे खरे आहे.

(२) लोकप्रतिनिधींची मागणी शासन स्तरावर अद्याप प्राप्त झाल्याचे आढळून आले नाही.

(३) सन २०११ जनगणनेवर आधारीत नवीन आरोग्य संस्था स्थापना व श्रेणीवर्धन करण्यासाठी आरोग्य संस्थांचा जोड-बृहत आराखडा तयार करण्यात येत असून त्यानुसार सदर संस्था निकषात बसत असल्यास जोड- बृहत आराखड्यामध्ये समाविष्ट करण्याबाबत नियमानुसार तपासण्याची कार्यवाही सुरू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणी व नुतनीकरणअभावी कामगार सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाच्या लाभापासून वंचित असल्याबाबत

(२८) * ४४९५५ श्री.सुनील राणे (बोरीवली) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोविड कालावधीतील गत दोन वर्षात अनेक बांधकाम कामगार, वीटभट्टी मजूर तसेच रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या कामगारांना ९० दिवस कामाची अट असून ती अट पूर्ण न केल्याने असंख्य मजूर कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणी व नुतनीकरणअभावी कामगार सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाच्या लाभापासून वंचित आहेत, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाने दिनांक २५ फेब्रुवारी, २०२२ रोजीच्या पत्राद्वारे दिनांक ३१ मार्च, २०२२ पर्यंत नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वितरणास संबंधित यंत्रणांना मान्यता प्रदान केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, राज्यभरातील गरीब मजूर कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच कायमस्वरूपासाठी वितरीत करण्याबाबत "समर्थन" संस्थेने दिनांक २८ एप्रिल, २०२२ रोजी वा त्यासुमारास मा.कामगार मंत्री यांना लेखी निवेदन सादर केले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार कोविड कालावधी लक्षात घेता ९० दिवसांची अट शिथिल करून सर्व कामगारांना सदर योजनेचा लाभ देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. सुरेश (भाऊ) खाडे : (१) इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ च्या कलम १२ अन्वये बांधकाम कामगाराने मंडळामध्ये नोंदणीकरीता मागील वर्षभरात किमान ९० दिवस बांधकामावर काम करणे अनिवार्य आहे. तसेच अधिनियमाच्या कलम ११ अन्वये मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगार मंडळाच्या योजनेच्या लाभास पात्र ठरतात. त्यानुसार नोंदित बांधकाम कामगारांनाच सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वितरीत करण्यात येत आहेत.

(२) हे खरे आहे.

दिनांक ३१.०३.२०२२ पर्यंत नोंदणीकृत झालेल्या तसेच नुतनीकरण झालेले परंतु लाभ न मिळालेल्या बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वाटप करण्याबाबत शासन पत्र दिनांक ०९.१२.२०२१ व दिनांक १५.१२.२०२१ अन्वये मान्यता दिलेली आहे. तदंतर शासनाच्या दिनांक २३.०६.२०२२ रोजीच्या पत्रान्वये दिनांक ३१.०३.२०२२ पर्यंत व त्यानंतर नोंदीत होणाऱ्या बांधकाम कामगारांना ५,८३,६६८ संच वाटपाच्या मर्यादितपर्यंत संच वाटप करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

(३) हे खरे आहे.

(४) इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ च्या कलम १२ अन्वये बांधकाम कामगाराने मंडळामध्ये नोंदणीकरीता मागील वर्षभरात किमान ९० दिवस बांधकामावर काम करणे अनिवार्य आहे. तसेच अधिनियमाच्या कलम ११ अन्वये मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगार मंडळाच्या योजनेच्या लाभास पात्र ठरतात.

(५) प्रश्न उदभवत नाही.

डोंगरकठोरा (ता.यावल, जि.जळगाव) येथील ग्रामविस्तार अधिकाऱ्याने केलेला गैरव्यवहार

(२९) * ४७९०६ श्री.शिरीष चौधरी (रावेर), श्रीमती सुलभा खोडके (अमरावती), श्री.नानाभाऊ पटोले (साकोली), श्री.राजेश एकडे (मलकापूर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डोंगरकठोरा (ता.यावल, जि.जळगाव) येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शासकीय जमिनीची महसूल विभागाची रितसर परवानगी न घेता तसेच गावठाण प्रकरणाबाबत कार्यवाही न करता त्या जमिनीवर भोगवटादार लावून येथील ग्रामविकास अधिकाऱ्याने शासनाची फसवणूक केली असल्याचे दिनांक २४ मार्च, २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू प्रकरणी तेथील ग्रामस्थांनी अनेक तक्रारी केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश महाजन : (१) (२) व (३) हे खरे नाही.

जिल्हा परिषद, जळगाव यांना दि.२४.०३.२०२२ रोजी वा त्यादरम्यान कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. तसेच डोंगरकठोरा, ता. यावल येथील ग्रामस्थांकडून कोणतीही तक्रार प्राप्त नसल्याने प्रस्तुत प्रकरणी जिल्हा परिषदेकडून चौकशी करण्यात आलेली नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे तळवट (ता.खेड,जि.रत्नागिरी) येथील बौध्दवाडीकडे जाणारा पुल खचल्यामुळे त्यांच्या दुरुस्तीस निधी उपलब्ध करून देण्याबाबत

(३०) * ४५०६१ श्री.भास्कर जाधव (गुहागर) : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे तळवट (ता.खेड,जि.रत्नागिरी) येथे माहे जुलै,२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या धरणाच्या खालील बाजूस असलेल्या बौध्दवाडीजवळील संरक्षण भिंती वाहून गेल्या तसेच बौध्दवाडीकडे जाणारा पूलही पुरामुळे पूर्णतः खचल्याने पावसाळ्यात हा रस्ता बंद झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय

(२) असल्यास, उक्त धरणाच्या वरील बाजूस असलेला जलाशय काटरस्ता (रिंगरोड) हा देखील वाहून गेल्याने प्रकल्पग्रस्तांच्या शेतजमिनींकडे जाणारा रस्ताही बंद झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दिनांक ०९ जून, २०२२ रोजी वा त्यासुमारास निवेदनाद्वारे मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, तद्अनुषंगाने उक्त कामास निधी उपलब्ध करून रस्त्यांची दुरुस्ती करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) हे खरे नाही,

उक्त कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दिनांक ०९ जून, २०२२ रोजी वा त्यासुमारास कोणतेही निवेदन अद्याप प्राप्त झालेले नाही.

(४) जलाशयाचा काटरस्ता (रिंगरोड) यांत्रिकी विभाग, अल्लोरे यांचेमार्फत मशीनद्वारे भराव करून पूर्ववत करण्यात आलेला आहे.

रस्त्याच्या खडीकरणाचे काम व पुरामुळे क्षतिग्रस्त झालेल्या बौध्दवाडीजवळील संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम प्रस्तावित द्वितीय सुप्रमामध्ये अंतर्भूत असून सुप्रमा मान्यतेनंतर काम हाती घेण्याचे नियोजन आहे.

बौध्दवाडीकडे जाणारा पूल जिल्हा परिषदेमार्फत नविन पुलाचे बांधकाम प्रगतीत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

किहीम (ता. अलिबाग, जि.रायगड) येथील ग्रामपंचायतीच्या विकास कामात झालेला अपहार

(३१) * ४८५४१ श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) किहीम (ता.अलिबाग जि.रायगड) येथील ग्रामपंचायतीच्या विकास कामात लाखो रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करण्यासंदर्भात तयार केलेला अहवाल बेलापूर येथील कोकण विभागीय कार्यालयात दिनांक १३ डिसेंबर, २०२१ रोजी वा त्यासुमारास सादर केला असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अहवाल सादर करून सात महिने होऊनही शासनाने सदर प्रकरणात सरपंच, ग्रामसेवक व अन्य कर्मचारी यांचेविरुद्ध अद्याप कोणतीच कारवाई केली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार अहवालातील शिफारशीनुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश महाजन : (१) होय, हे खरे आहे .

(२) व (३) नाही, हे खरे नाही .

सदर प्रकरणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ चे कलम ३९(१) नुसार विभागीय आयुक्त, कोकण यांचे स्तरावर सुनावणी प्रक्रिया सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

वाडी शेवाडी (ता.शिंदखेडा जि.धुळे) या प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत

(३२) * ४४७४१ श्री.जयकुमार रावल (शिंदखेडा) : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाडी शेवाडी (ता.शिंदखेडा, जि.धुळे) येथील प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने त्यास गळती लागली असून अद्यापही सदर प्रकल्पाची दुरुस्ती करण्यात आली नसल्याचे माहे जून, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शेतकऱ्यांनी तहसिलदार, शिंदखेडा यांना दिनांक ३ सप्टेंबर, २०१९ रोजी निवेदनाद्वारे तक्रार करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार प्रकल्पाची दुरुस्ती करणेसह बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही. उक्त प्रकरणी शेतकऱ्यांनी तहसिलदार शिंदखेडा यांना दिनांक ०३/०९/२०१९ रोजी निवेदनाद्वारे तक्रार करून पीक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. त्यानुसार तहसिलदार, शिंदखेडा यांनी सदर परिस्थितीची पाहणी केली होती. तसेच संबंधित मंडळ अधिकारी यांना पाहणी अहवाल सादर करण्यास सुचना दिलेल्या होत्या. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आवश्यक नुकसान भरपाईची रक्कम तहसिलदारामार्फत देण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

आंबेसरी, नागझरी (ता.डहाणू जि.पालघर) या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्याबाबत

(३३) * ४७८४८ श्री.श्रीनिवास वनगा (पालघर) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आंबेसरी, नागझरी (ता.डहाणू जि.पालघर) या आदिवासी गावात २५ ते ३० पाडे असून तेथे केवळ एक उपकेंद्र असून त्यातही पुरेशा प्रमाणात औषध साठा, सोयी-सुविधा नसल्याने गेल्या अनेक येथील ग्रामस्थांना उपचारासाठी रात्री-अपरात्री दूर असलेल्या गंजाड किंवा डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात जावे लागते, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, आंबेसरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आरोग्य विभागाने ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला असतांनाही अद्यापपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरु न होण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार सदर ठिकाणी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. तानाजी सावंत : (१), (२) व (३) अंबाझरी व नागझरी या दोन्ही ठिकाणी उपकेंद्र कार्यरत असून उपकेंद्र आंबेझरी अंतर्गत १५ पाडे व उपकेंद्र नागझरी अंतर्गत ०९ पाडे येतात. आंबेझरी व नागझरी या दोन्ही ठिकाणी उपकेंद्राची इमारत असून आवश्यक तेथे औषधीसाठी उपलब्ध आहेत. सदरील उपकेंद्रामार्फत आवश्यक ते प्रथमोपचार देण्यात येतात. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत “ आरोग्य वर्धिनी कार्यक्रमांतर्गत” दोन्ही उपकेंद्रामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांचेमार्फत अतिरिक्त आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात. तसेच पुढील उपचारासाठी रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र गंजाड किंवा उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथे संदर्भित करण्यात येते.

सन २०११ च्या लोकसंख्येवर आधारित बृहत आराखडयाद्वारे आंबेझरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सदर ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

राजेन्द्र भागवत
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.